

an. MED. — Vgl. लोमहर्षण.

रोमहर्षण Verz. d. Oxf. H. 9, b, 26. 39, a, 36 und °हर्षण 9, b, 13
fehlerhaft für रोमहर्षण.

रोमहर्षित (von रोमहर्ष) adj. bei dem die Härchen am Körper sich
sträuben PADMA-P. 16, 144. so ist wohl st. रमहर्षित zu lesen; aber
dann muss auch सर्वदा st. सर्वत्र gelesen werden, da सर्वत्र रोमहर्षितः
das Versmaass stören würde.

रोमासू (von रोमासू), °स्ति ein Riesel der Haut empfinden GTR. 4, 19.

रोमासू m. = रोमहर्ष AK. 4, 1, 2, 35. H. 303. HALĀ. 3, 29. gaṇa ता-
रकादि zu P. 5, 2, 36. हर्षादुत्पत्तयादिभ्यो रोमासू रोमविक्रिया Śā. D.
167. PRATĀPAR. 50, b, 7. रोमासूद्रवत्तमानस HARI. 9432. SUĀ. 2, 288, 20.
RAGH. 6, 81. तनू रोमासूमालस्वते Spr. 2083. तनोति रोमासूम् क्लेमनः प-
वनः bewirkt ein Riesel der Haut 2990. VARĀH. BHĀ. S. 90, 10. DAÇAR.
4, 5, 43. रोमासूनेव कीलितः KATHĀS. 10, 207. गाढ़रोमासूचर्चिता 14, 28.
विभर्ति — गात्रे रोमासूक्षुकम् 90, 165. SPR. 3274. उद्द्वेग्रोमासू ŚĀ. D.
63, 15. BRAHMA-P. in LA. (III) 58, 8. °वीचि KĀRAV. 44. PRAB. 57, 6.
सरोमासूम् adv. 58, 7. सरोमासू KATHĀS. 100, 9.

रोमासूक्तिन् m. N. pr. eines Schlangendämons Vāpi beim Schol. zu
H. 1311.

रोमासूक्तिका f. eine best. Pflanze, = रुदती RĀGĀN. im CKDR.

रोमासूति (von रोमासू) adj. emporgerichtete Härchen habend, ein Rie-
seln empfindend gaṇa तारकादि zu P. 5, 2, 36. TAIIK. 3, 1, 21. HARI.
8735. MĀRĀH. 91, 17. SPR. 962. UTTARĀR. 63, 6 (81, 4). RĀGĀ-TAR. 1, 302.
4, 297. MĀRĀK. P. 100, 20. PĀNKĀT. 128, 21. उर्ध्वरोमासूतितनु R. 6, 37, 28.

रोमासू m. die Haarseite d. i. die obere Seite der Hand ĀCV. GRH. 1, 7, 5.
रोमाली f. Härchenreihe (oberhalb des Nabels; vgl. रोमराति); = अ-
यःसंधि wohl Pubertät CĀBDAM. im CKDR.

रोमालु m. ein best. Knollengewächs, = पिण्डालु RĀGĀN. im CKDR.

रोमालुविट्टिन् m. eine best. Pflanze, = कुम्भी RĀGĀN. im CKDR.

रोमावली f. Härchenreihe (oberhalb des Nabels) H. 606. SPR. 472.
2878. DAURĀS. in LA. 83, 8. — Vgl. रोमराति.

रोमाथ्यफला f. ein best. Strauch, = किञ्चित् रिष्टा RĀGĀN. im CKDR.

रोमाद्रिति f. = रोमहर्ष VENISĀH. Einl. in Verz. d. Oxf. H. 145, b, No. 306.

रोमाद्रम् f. dass. H. 306. an. 3, 16. HALĀ. 3, 29. KUMĀRAS. 7, 77. PĀ-
NKĀT. 3, 5, 24. am Ende eines adj. comp. f. शा SPR. 830. LA. 11, 12. 83, 2.
अप्यत्तरोमाद्रम् n. MĀLĀV. 59.

रोमाद्रद m. dass. TAIIK. 4, 1, 131. PRAB. 11, 16.

रोमावण (vom intens. von 1. रु) n. heftiges Brüllen NIR. 13, 7.

रोमाकृ N. pr. eines Landes oder einer Stadt BURN. INTR. 145. 340.
SCHIEFFNER, Lebensb. 235 (3). 274 (44).

रोमाद्र (vom intens. von रुद) f. heftiges Weinen; davon adj. °वत् heftig
weinend BHĀTT. 3, 32.

रोमाद्रूप nom. ag. vom intens. von 1. रु VOP. 26, 29.

रोल 1) m. a) Flacourzia cataphracta ROXB. CĀBDĀK. im CKDR. — b)
frischer Ingwer CĀBDĀTHAK. bei WILSON. — 2) f. शा ein best. Metrum,
= लोला COLEBR. Misc. Ess. II, 90. 92. 156 (III, 10).

रोलदेव m. N. pr. eines Malers KATHĀS. 55, 37.

रोलमध् m. Biene TRIK. 2, 3, 35. H. 1212. SPR. 2668. ŚĀ. D. 77, 1, 79.

VI. Theil.

13. PĀNKĀT. 3, 5, 8. DAÇAK. 2, 10.

रोलिचन्द्रू m. N. pr. eines Mannes VERZ. d. OXF. H. 280, b, 10.
रोसंसा f. wish, desire WILSON nach CĀBDĀTHAK. रोसंसा in der zweiten Ausg., aber vor रोष stehend, also wohl nur Druckfehler. Beide Formen sind offenbar falsch.

रोष् (nom. रोट्) nom. ag. von 1. रुष् P. 3, 2, 75, SCH. VOP. 26, 69. nach
DURGĀD. im CKDR. = लिंग, वधक.

रोष् (von 1. रुष्) m. Zorn, Wuth AK. 4, 1, 2, 26. H. 299. HALĀ. 2, 207.

MĀRĀH. 1, 6030. R. 2, 78, 24. VIKR. 144. SPR. 1965. 2109. RĀGĀ-TAR. 3, 282.

BHĀG. P. 4, 6, 46. LA. (III) 90, 3. PRATĀPAR. 50, b, 7. PĀNKĀT. 174, 25.

ईर्ष्यरोषा R. 2, 27, 8. प्रचकाय रागरोषा SPR. 1314. तीव्ररोषसमाविष्टा

MĀRĀH. 3, 2397. रोषेण मक्षताविष्टः R. 2, 74, 1. R. GOR. 1, 68, 20. °परीत

R. SCHL. 2, 96, 50. रोषाकुलितेन चेतसा HARI. 7039. °तामात् MĀRĀH. 3,

3046. R. 2, 78, 16. रोषात्प्रस्तुरमाष्टी R. GOR. 2, 30, 1. °द्रूत् DAÇAK.

°द्रष्टि BHĀG. P. 2, 7, 7. °विधम् 9, 10, 13. °भाषणा DAÇAR. 1, 41. रो-

षोक्ति H. 1542. रोषमाहारयतीत्रम् R. 1, 60, 19. रोषं कुर्म् MĀRĀH. 12, 12769.

रोषं समुद्रं शमयन् BHĀG. P. 3, 17, 29. जात् adj. R. 1, 1, 4. मा रोषं कुरु

तो प्रति 2, 112, 27. MĀRĀH. 1, 1267. तत्र० Zorn gegen R. 1, 73, 6. HARI.

7041. RĀGĀ-TAR. 6, 110. Am Ende eines adj. comp. f. शा Schol. zu KĀVYĀD.

2, 154. — Vgl. दीर्घ०, विं, स०.

रोषणी (wie eben) 1) adj. zornig, leicht in Wuth gerathend P. 3, 2, 151,
Sch. H. 391. an. 3, 221. MED. n. 73. sg. HALĀ. 2, 206. MĀRĀH. 3, 10331. 3,
2035. R. 6, 2, 31. MĀRĀK. P. 112, 15. सर्वभूतानाम् gegen alle Wesen MĀRĀH.
13, 7417. तत्रियं aufgebracht gegen HARI. 5304. श० MĀRĀH. 3, 1403. 9,
3363. 12, 12770. अति० 13868 (रोषणा) voc. ed. BOMB.). 14, 2891. — 2)

m. a) Probirstein. — b) Quecksilber H. an. MED. — c) salzhaltiger Boden H. an. — d) Grewia asiatica RATNIV. in NIGH. PR. — Vgl. चपउ-
द्धरोषणात्क्ष, मु०.

रोषणाता (von रोषणा) f. Geneigtheit zum Zorn, Leidenschaftlichkeit
CKDR. 93.

रोषमय (wie eben) adj. aus Zorn —, aus Wuth hervorgegangen स०

जन्तः सर्पपतयस्तीत्र रोषमये विषम् HARI. 2484. तमस् BHĀG. P. 9, 8, 12.

रोषानेप m. in der Rhetorik eine durch Zorn an den Tag gelegte Er-
klärung, dass man mit Etwas nicht einverstanden sei, KĀVYĀD. 2, 154.
Beispiel SPR. 4590.

रोषावरोहन् m. N. pr. eines Kriegers auf Seiten der Götter im Kampfe
gegen die Asura KATHĀS. 48, 17.

रोषिन् (von 1. रुष्) adj. zornig, wütend HARI. 11935. रोचिभिः (= वि-
षयवासनवात्तात्परिभिः NILAK.) sl. रोषिभिः die neuere Ausg.

रोष्टर् (wie eben) nom. ag. dass. BHĀTT. 9, 31.

रोहन् (von 1. रुष्) gaṇa व्यतातिरि zu P. 3, 1, 140 (oxyt.). 1) adj. hinauf-
steigend: °शिखिन् SPR. 2486. reitend auf: दूस्तपश्च० R. 2, 91, 58 (दू-
स्तपश्चारोहन् ed. BOMB.). KATHĀS. 10, 118. — 2) m. a) parox. Erhebung,
Höhe; das Aufsteigen z. B. von einer kleineren Zahl zu einer grösseren;
Gegens. प्रत्यवरोहन् रोहन्तुरुद्धः AV. 4, 14, 1. 13, 1, 13. VS. 13, 51. TS.
5, 5, 4, 7. TBR. 4, 1, 2, 2. स्वर्गस्य लोकस्य AIT. BR. 3, 19. ÇAT. BR. 6, 7, 8,
4, 8, 3, 4, 9. PĀNKĀV. BR. 7, 7, 6. पर्याप्य० LĀT. 6, 6, 5. 10, 20, 16. ÇĀNKH. ÇA.
15, 2, 15, 4, 3. एषां लोकानां रोहणा सवनानां रोहन् आमाते रोहन्तपत्यव-